



गॅस कसा वाचवाल?



उचित आकाराच्या बर्नरचा उपयोग करा. नवीन सुधारित बर्नर वापरल्यास गॅस वापरात बचत होते.



बर्नरची छिद्रे, वॉल्व व नळी नेहमी साफ मोकळी ठेवल्याने गॅस वाया न जाता प्रवाह सुरळीत राहून गॅसची बचत होते.



भांड्याचे तळ गॅसच्या ज्योतीपेक्षा मोठे असावे. अन्न शिजवतांना भांड्यांना झाकण असणे आवश्यक आहे. त्यामुळे उष्ण तापमान वाया जाणार नाही.



प्रेसर कुकर, फ्रायपॅन सारख्या भांड्यांचा वापर करावा. स्वच्छ व चकचकित भांडे वापरल्यास गॅस कमी वापरला जातो.



गॅसचा बर्नर व त्यावर ठेवलेल्या भांड्याचे तळ यात १५ मि.मि. अंतर असावे. अन्नपदार्थ उत्कलन बिंदूपर्यंत आल्यावर ज्योत लहान करावी. त्यामुळे आवश्यक तेवढाच गॅस खर्च होतो.



शक्यतोवर कडधान्य, डाळी व भात यांसारखे अन्न शिजवण्या अगोदर थोडा वेळ भिजत टाकावे. त्यामुळे ते लवकर शिजेल व गॅस कमी लागेल.



रेफ्रीजरेटर मधून काढलेले अन्न साधारण तापमानाला आल्यावरच गॅस शोगडीवर चढवा, अन्न शिजवण्यास पुरेसेच पाणी वापरा..



सर्वात महत्वाचे, जे जे अन्न शिजवायचे आहे ते ते साहित्य एकत्र जमा करून कुकरमध्ये बंद करून गॅस शोगडीवर चढवावे.



परिवारातील सर्वांनी शक्यतो एकत्र जेवण घेण्याची सवय ठेवावी. त्यामुळे पुन्हा पुन्हा गॅसचा वापर होणे कमी होऊन गॅसची बचत होईल.

गॅस वापर करतांना सावधानतेचे नियोजन



गॅस उपकरण घरच्याघरी दुरुस्त करण्याचा प्रयत्न करू नये. गॅस मधील कोणत्याही प्रकारच्या उपकरणाचा बिघाड झाल्यास आपल्या गॅस वितरकाकडे संपर्क साधावा.



गॅसची उपकरणे ठराविक कालावधीत आपल्या गॅस वितरकाकडूनच तपासून घेवून सुव्यवस्थित ठेवावीत व उपकरणाची दुरुस्ती सुध्दा कंपनीच्या तज्ञ व्यक्तीकडूनच झाली पाहिजे.



सिलेंडर व गॅस उपकरणाच्या सान्निध्यात इतर कोणतेही उपकरण वापरू नये. (इले. शोगडी, रॉकेल स्टोव्ह, कोळसा शोगडी)



५ वर्षे गॅरंटीसह, ट्रिपल कोटींग असलेली, दिर्घ काळ टिकणारी आय.एस.आय. मार्कची सुरक्षा नळी वापरा. या नळीवर उंदरांचा उपद्रव, उष्णता, पाणी, व प्रतिकूल वातावरणाचा परिणाम होत नाही.




स्वयंपाकाचे काम संपल्यानंतर कॉक आणि रेग्युलेटर बंद करून ठेवावे.



T जॉईन्ट करून रेग्युलेटरवर एका पेक्षा जास्त उपकरणांचा वापर प्रतिबंधक आहे. शोगडी सिलेंडर जवळ ठेवू नये तसेच शोगडी जमिनीपासून साधारण उंचीवर ठेवून स्वयंपाक करणे.



स्वयंपाक घरात काम करतांना अंगावर नेहमी सुती वस्त्र किंवा अग्नि प्रतिरोधक 'एप्रन' वापरावा. टेरीकॉट, नॉयलॉन सारखे वस्त्र लगेच पेट घेतात.





गॅस सिलेंडर नेहमी उभे ठेवावे, गॅस संपत आला म्हणजे सिलेंडर आडवे किंवा उलटे करून वेळ भागविण्याचा प्रयत्न करणे धोकेदायक होऊ शकतो.



सिलेंडर व गॅस उपकरणास लहान मुलं हात लावणार नाहीत याची काळजी घ्यावी.

गॅस लिकेजचा वास आल्यास सतर्क राहून खालील बाबींचा अवलंब करावा.

- प्रथम सर्व दारे व खिडक्या उघड्या कराव्या
- इलेक्ट्रीकचे कोणतेही उपकरण चालू अथवा बंद करू नये.
- सिलेंडर वरील रेग्युलेटर काढून सिलेंडरला त्याची प्लास्टिकची कॅप लावून वितरकाला सूचित करावे.
- गॅस उपकरणातून कोटून लिक होत आहे हे पाहण्यासाठी काडीपेटी किंवा मेणबत्ती वगैरेचा वापर करू नये.
- काहीही कारणाने चालू ज्योत बंद पडल्यास प्रथम गॅसचा कॉक बंद करावा, लगेच गॅस शोगडी पेटविण्याचा प्रयत्न करू नये.
- गॅसच्या वासाची तीव्रता संपूर्ण कमी झाल्यावरच गॅस उपकरण चालू करावे.



आपत्कालीन सेवेचा लाभ घ्यावा : कंपनीचे सर्व गॅस धारकांनी फक्त सिलेंडर / रेग्युलेटर / रबरट्यूब लिकेजसाठी संध्याकाळी ६ ते सकाळी ८.३० पर्यंत व सर्व सुटीचे दिवशी २४ तास सेवेचा लाभ घ्यावा. संपर्क : ९८९०९०७८४४, ९२७२५२३८३२

सरकारी आझेनुसार अधिकृत तपासणीसाठी अपेक्षित सहकार्य व फी आकारणी द्यावी.

- साधारणतः ७ वर्षांनंतर शोगडीच्या बनसची ज्वलनक्षमता कमी होते तेव्हा बर्नर बदलावे तसेच १५ वर्षांनंतर पुर्ण शोगडी बदलणेच फायदेशीर राहिल ●